

जिल्हा परिषद, पंचायत समिती व
ग्रामपंचायत स्तरावरील रु. ३.००
लाख व त्यापेक्षा अधिक किंमतीच्या
विविध विकास कामांना ई-निविदा
कार्य प्रणाली लागू करण्याबाबत

महाराष्ट्र शासन

ग्राम विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: क्र.निविदा-२०१४/प्र.क्र.२६०/पंरा-७

बांधकाम भवन, २५, मझबान पथ,

फोर्ट, मुंबई-४०० ००१.

तारीख: २७ मे, २०१५.

वाचा :-

- १) शासन निर्णय, ग्रा.वि.व ज.सं.विभाग, क्र.ग्रासयो२००७/प्र.क्र.१/यो-९, दि.८.५.२००७
- २) शासन निर्णय, ग्रा.वि.व ज.सं.विभाग, क्र.झेडपीए२००८/प्र.क्र.४७२/वित्त-९, दि.९.२.२००९
- ३) शासन निर्णय, ग्रा.वि.व ज.सं.विभाग, क्र.संकिर्ण-२०१०/प्र.क्र.१७२/पंरा-७, दि.१९.१०.२०११
- ४) शासन निर्णय, सा.प्र.विभाग, क्र.मातंसं/नस्ती-२०१२/प्र.क्र.२७३/३९, दिनांक २६.११.२०१४

प्रस्तावना :-

१. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत रुपये पाच लाख व त्यापेक्षा अधिक किंमतीची विविध विकास कामे व रुपये एक लाख व त्या पेक्षा अधिक किंमतीची साहित्य खरेदी/ सेवा पुरवठ्याची कामे या साठी ई-निविदा कार्य प्रणालीचा अवलंब करणे संदर्भीय दिनांक १९.१०.२०११ च्या शासन निर्णयान्वये बंधनकारक करण्यात आले आहे. आता, सामान्य प्रशासन विभागाने संदर्भीय दिनांक २६.११.२०१४ च्या शासन निर्णयान्वये शासनाची विकास कामे, सेवा, वस्तुंची खरेदी या बाबींसाठी ई-निविदा मुल्याची मर्यादा रुपये दहा लाख वरून रुपये तीन लाख इतकी केली असून, त्यानुसार रुपये तीन लाख व त्यापेक्षा अधिक मुल्यांच्या निविदांसाठी ई-निविदा प्रणालीचा अवलंब करण्याच्या सूचना संदर्भीय दिनांक २६.११.२०१४ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार सदर निविदा किंमतीची मर्यादा पंचायती राज संस्थांना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

२. स्थानिक स्वराज संस्थांमार्फत सर्व प्रकारचे इमारत बांधकाम, रस्ते बांधकाम, पाणी पुरवठा योजना, नाली/गटारे बांधकाम, संरक्षक भित्त, समाजमंदिर, सभागृह अशा विविध विकासात्मक स्वरूपाच्या हाती घेण्यात येणाऱ्या बांधकामांसाठी यापुढे जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर रुपये तीन लाख व त्यापेक्षा अधिक निविदा मुल्यांच्या सर्व कामांसाठी ई-निविदा प्रणालीचा अवलंब करणे सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना बंधनकारक राहिल.

२.(१) त्यानुसार संदर्भीय अ.क्र.३ येथील दिनांक १९.१०.२०११ च्या शासन निर्णयात नमूद असलेल्या खालील परिच्छेदातील सूचना वगळण्यात येत आहेत :-.

“परिच्छेद-०१. (ब) मधील उप परिच्छेद (१) स्थानिक स्वराज संस्थांमार्फत इमारत, रस्ते, पाणी पुरवठा योजना, नाली/गटारे, समाजमंदिर, सभागृह अशा विविध विकासात्मक स्वरूपाच्या हाती घेण्यात येणाऱ्या बांधकामांसाठी यापुढे जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर रुपये पाच लाख व त्यापेक्षा अधिक मुल्यांची सर्व कामे पहिल्या टप्प्यात e-Tendering च्या माध्यमातून करण्यात यावीत.

यामध्ये शासन निर्णय क्र. ग्रासयो-२००७/प्र.क्र.१/योजना-९, दिनांक ८मे, २००७ नुसार मजूर सहकारी संस्थांना व सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना जी कामे द्यावयाची आहेत, त्याचे शासन धोरणाप्रमाणे ३३% प्रमाणे कायम ठेवण्यात येवून, संबधित मजूर सहकारी संस्था व सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना काम वाटप करताना त्या गटांतर्गत निकोप स्पर्धा निर्माण होईल, अशा पध्दतीने e-Tendering प्रक्रियेतुनच ही कामे वाटप करावीत.”

“परिच्छेद-०१. (ब) मधील उप परिच्छेद (२) ग्रामपंचायतींच्या स्तरावरील कामांबाबत सुध्दा ग्रामपंचायतींनी रुपये ५ लाख व त्यापेक्षा अधिक मुल्य किंमतीची कामे e-Tendering प्रक्रियेतुनच वाटप करावीत. जर ही कामे ग्रामपंचायत स्वतः मजूर लावून व साहित्य खरेदी करून (डिपार्टमेंटल पध्दतीने) काम करणार असल्यास e-Tendering च्या माध्यमातून काम देण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. परंतु, यासाठी जे साहित्य खरेदी करावयाचे आहे ते मात्र, रुपये १,००,०००/- पेक्षा जास्त किंमत असल्यास प्रत्येक बाब e-Tendering च्या माध्यमातून निविदा मागवून खरेदी करण्यात यावी. अशा तऱ्हेने साहित्य खरेदी करताना केवळ १ लाखापेक्षा कमी किंमत व्हावी व केवळ e-Tendering च्या प्रक्रियेतुन सुट मिळवण्यासाठी त्यांचे तुकडे करून खरेदी करू नये. रुपये ५ लाखापेक्षा कमी किंमतीची कामे ग्रामपंचायतीने प्रचलित शासन नियम व निर्णयानुसार करावीत.”

“परिच्छेद ०२.मधील (क) च्या खाली नमूद उप परिच्छेद "शासन निर्णय ग्राम विकास विभाग क्र.झेडपीए २००८/प्र.क्र.४७२/वित्त-९(३३), दिनांक ९ फेब्रुवारी, २००९ मधील तरतूदीनुसार ग्राम पंचायतीने कामे करण्यास असमर्थता दर्शविल्यास सदरची कामे ३३:३३:३४ या प्रमाणात मजूर सहकारी संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंता व पात्र नोंदणीकृत नियमित कंत्राटदार यामध्ये वाटप करावयाची कामेसुध्दा त्या-त्या गटाअंतर्गत e-Tendering च्या प्रक्रियेतुन वाटप करण्यात यावीत,"

“परिच्छेद ०३.०१ (१३) व ०३.०२ (१०) तंट्याच्यावेळी लवाद- जर काम देणारे संबधित खाते व मजूर सहकारी संस्था सुशिक्षित बेरोजगार अभियंता वा अन्य कंत्राटदार यांच्यामध्ये तंटा निर्माण झाल्यास, "त्या विभागातील अधिक्षक अभियंता यांचा निर्णय अंतिम असेल. हा निर्णय लवादाचा निर्णय म्हणून न रहाता प्रशासकीय निर्णय म्हणून मानला जाईल.” या सूचना वगळण्यात येत आहेत. या व्यतिरीक्त, संदर्भीय दिनांक १९.१०.२०११ च्या शासन निर्णयातील उर्वरीत सर्व तरतूदी कायम राहतील.

२.(२) या संदर्भात ई-निविदा प्रणालीची अंमलबजावणी आता खालील नमूद सुचनांनुसार करण्यात यावी.:-

(अ) जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींनी त्यांच्या स्तरावरील रुपये तीन लाख व त्यापेक्षा अधिक निविदा मुल्यांच्या सर्व कामांसाठी तसेच रु.एक लाख व त्यापेक्षा अधिक किंमतीच्या साहित्य खरेदीसाठी ई-निविदा प्रणालीचा अवलंब करणे बंधनकारक राहिल. साहित्य खरेदी करताना केवळ एक लाखापेक्षा कमी किंमत व्हावी व केवळ ई निविदा प्रक्रियेतुन सुट मिळवण्यासाठी कामाचे तुकडे करुन खरेदी करण्यात येवू नयेत. रुपये तीन लाखापेक्षा कमी किंमतीची विकास कामे जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींनी प्रचलित शासन निर्णय व नियमानुसार करावीत.

(ब) शासन निर्णय, ग्राम विकास विभाग क्र.झेडपीए-२०१५/प्र.क्र.१०/वित्त-९, दिनांक २५ मार्च, २०१५ मध्ये विहित केलेली कामे करण्यास ग्राम पंचायतींनी असमर्थता दर्शविली असेल, अशी उपलब्ध होणारी कामे संबधित जिल्हा परिषदांनी पूर्वी प्रमाणे ३३:३३:३४ या प्रमाणात मजूर सहकारी संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंता व पात्र नोंदणीकृत नियमित कंत्राटदार यांना त्या-त्या गटाअंतर्गत निकोप स्पर्धा निर्माण होईल, अशा पध्दतीने ई- निविदा कार्य प्रणालीचा अवलंब करुन देणे बंधनकारक राहिल.

(क) तंट्याच्यावेळी लवाद - जर काम देणारे संबधित खाते व मजूर सहकारी संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंता वा अन्य कंत्राटदार यांच्यामध्ये तंटा निर्माण झाल्यास, संबधित जिल्हा परिषदेच्या अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा निर्णय अंतिम राहिल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०५२७१७४२४३६७२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(चंद्रकांत ह.वडे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव,
२. मा.मुख्यमंत्री यांचे सचिव,
३. सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष,
४. मा.विधान सभा/विधान परिषद सदस्य,
५. विभागीय आयुक्त, सर्व विभाग,
६. मा.मंत्री (ग्रामविकास विभाग) यांचे खाजगी सचिव,
७. मा.राज्यमंत्री (ग्रामविकास विभाग) यांचे खाजगी सचिव,
८. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
९. सर्व अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
१०. सर्व प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,
११. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
१२. सर्व कार्यकारी अभियंता (बांधकाम, लघुपाटबंधारे, पाणी पुरवठा विभाग), जिल्हा परिषद,
१३. सर्व गट विकास अधिकारी, पंचायत समिती,
१४. ग्रंथालय, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (पत्राने)
१५. ग्रामविकास व जलसंधारण विभागातील सर्व पर्यवेक्षीय अधिकारी व कार्यासने.